

Date: 2nd September, 2021

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, Maharashtra, India.

Script Symbol: CINELINE

Dear Sir/ Madam,

BSE Limited

Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, PJ Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001, Maharashtra, India.

Script Code: 532807

Subject: Newspaper Advertisement for the Corrigendum to Notice of the Annual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, 3rd September 2021 at 11.00 a.m.

Pursuant to 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of newspaper advertisement for the Corrigendum to Notice of the Annual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, 3rd September 2021 at 11.00 a.m. published in Business Standard (English Language) and Navshakti (Marathi Language).

You are requested to kindly take the same on record.

Thankyou.

For and on behalf of Cineline India Limited

Mr. Himanshu Kanakia

Managing Director (DIN: 00015857)

Ensl: As above

LLOYDS METALS AND ENERGY LIMITED

Registered Offce: Plot No A 1-2, MIDC Area, Ghugus, Chandrapur, Maharashtra-442505; Corporate Identification Number (CIN): L40300MH1977PLC019594
Tel: 07172-285103/ 07172-285398; Website: www.lloyds.in

OPEN OFFER FOR ACQUISITION OF UP TO 11,28,07,043 FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH ("EQUITY SHARES"), REPRESENTING 25.37%* OF THE EXPANDED VOTING SHARE CAPITAL OF LLOYDS METALS AND ENERGY LIMITED ("TARGET COMPANY") FROM THE EQUITY SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY BY THRIVENI EARTHMOVERS PRIVATE LIMITED 'ACQUIRER") PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH THE REQUIREMENTS OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED (THE "SEBI (SAST) REGULATIONS") (THE "OPEN OFFER"). NO OTHER PERSON IS ACTING IN CONCERT WITH THE ACQUIRER FOR THE PURPOSE OF THIS OPEN OFFER

*As per the SEBI (SAST) Regulations, the open offer under Regulation 3 and Regulation 4 is required to be for at least 26% of the total share capital of a target company, as of the 10th working day from the closure of the tendering period for the open offer. However, the shareholding of the Equity Shareholders is only 25.37% of the Expanded Voting Share Capital, and therefore, the Offer Shares represent 25.37% of the Expanded Voting Share Capital.

This post-offer advertisement ("Post-Offer Advertisement") is being issued by Mark Corporate Advisors Private Limited ("Manager"), for and on behalf of the Acquirer, in connection with the Open Offer to the Equity Shareholders of the Target Company, in accordance with Regulation 18(12) of the

This Post-Offer Advertisement should be read in continuation of, and in conjunction with the:

- (a) public announcement dated 14 May 2021 ("Public Announcement" or "PA"):
- (b) detailed public statement dated 20 May 2021 which was published on 21 May 2021 in the following newspapers: Business Standard (English), Business Standard (Hindi), Chandrapur Mahasagar (Marathi) and Navshakti (Marathi) ("Detailed Public Statement" or "DPS");
- draft letter of offer dated 31 May 2021 ("DLoF")
- (d) letter of offer dated 28 July 2021 ("Letter of Offer" or "LoF"); and
- pre-offer advertisement cum corrigendum dated 4 August 2021 and published on 5 August 2021 in the following newspapers: Business Standard (English), Business Standard (Hindi), Chandrapur Mahasagar (Marathi) and Navshakti (Marathi) ("Pre-Offer Advertisement cum Corrigendum").

This Post-Offer Advertisement is being published in all such newspapers in which the Detailed Public Statement was published

Capitalized terms used but not defined in this Post-Offer Advertisement shall have the same meaning assigned to such terms in the Letter of Offer.

The Equity Shareholders of the Target Company are requested to kindly note the following information with respect to the Open Offer:

- 1 Name of the Target Company
- 2. Name of the Acquirer
- : Llovds Metals and Energy Limited
- Thriveni Earthmovers Private Limited No other person is acting in concert with the Acquirer for the purpose of the Open Offer. Mark Corporate Advisors Private Limited

ACTUALS

- 3. Name of the Manager to the Open Offer
- 4. Name of the Registrar to the Open Offer
- 5. Open Offer Details
- a) Date of Opening of the Open Offer
- b) Date of Closure of the Open Offer
- 6. Date of Payment of Consideration
- : Bigshare Services Private Limited
- : 6 August 2021 (Friday) : 23 August 2021 (Monday)

PROPOSED IN THE

: 30 August 2021 (Monday)

7. Details of Acquisition:						
	S.	PARTICULARS				

NO		OPEN OFFER DOCUMENT				
7.1	Offer Price (per equity share)		₹ 20	₹ 20		
7.2	Aggregate number of shares tendered	11,28,07,043*		2,906		
7.3	Aggregate number of shares accepted	11,:	28,07,043*	2,906		
7.4	Size of the Offer (Number of shares multiplied by Offer Price per share)	₹ 2,25,	61,40,860*	₹ 58,120		
7.5	Shareholding of the Acquirer before Preferential Allotment/Public Announcement (No. and %)	Nil 0.00%		Nil 0.00%		
7.6	Shares acquired by way of Preferential Allotment Number Mof the Expanded Voting Share Capital	10,00,00,000 ^{\$} 22.49% ^{\$}		10,00,00,000 ^{\$#} 22.49% ^{\$#}		
7.7	Shares acquired by way of Open Offer Number Solution of the Expanded Voting Share Capital	11,28,07,043* 25.37%*		2,906 0.0006%		
7.8	Shares acquired after Detailed Public Statement Number of shares acquired Price of the shares acquired Sof the Expanded Voting Share Capital	Nil N.A. N.A.		Nil N.A. N.A.		
7.9	Post offer shareholding of Acquirer • Number • % of the Expanded Voting Share Capital	21,28,07,043*\$ 47.85%*\$		10,00,02,906 ^{\$#} 22.49% ^{\$#}		
7.10	Pre and Post offer shareholding of the public	Pre-offer	Post-offer	Pre-offer	Post-offer	
	Number % of the Expanded Voting Share Capital	11,28,07,043^ 25.37%^	Nil^ Nil^	11,28,07,043^ 25.37%^	11,28,04,137^ 25.365%^	

Notes

- Assuming full acceptance under the Open Offer.
- \$ This includes: (a) 9.00.00.000 Equity Shares allotted on 28 June 2021 by the Target Company to the Acquirer pursuant to the Preferential Issue; and (b) 1,00,00,000 Equity Shares to be issued by the Target Company upon conversion of the Optionally Fully Convertible Debentures allotted on 28 June 2021 by the Target Company to the Acquirer pursuant to the Preferential Issue.
- The Acquirer, in compliance with the provisions of Regulation 22(2A) of the SEBI (SAST, Regulations, during the Offer Period, on 28 June 2021, had been allotted 9,00,00,000 Equity Shares and 1,00,00,000 Optionally Fully Convertible Debentures pursuant to the Preferential Issue, for which shareholders' approval was obtained at the annual general meeting of the Target Company held on 14 June 2021. Such Equity Shares and Optionally Fully Convertible Debentures are kept in a separate 'DP Escrow Account' in the name and style "M/s THRIVENI EARTHMOVERS PRIVATE LIMITED ESCROW ACCOUNT OPERATED BY BIGSHARE SERVICES PVT. LTD." in compliance with Regulation 22(2A) of the SEBI (SAST) Regulations. The Registrar to the Offer has the right to operate the DP Escrow Account and the Acquirer is not exercising any voting rights over the said Equity Shares kept in the DP Escrow Account. The Offer Period has expired on 30 August 2021 and the Registrar to the Offer will transfer the said Equity Shares and Optionally Fully Convertible Debentures in the demat account of the Acquirer, post the completion of Open Offer formalities.
- This includes 1,80,000 Equity Shares (0.05%) belonging to the Non-Promoter Non-Public
- 8. The Acquirer along with its directors severally and jointly accept full responsibility for the information contained in this Post-Offer Advertisement and also for the obligations under the SEBI (SAST) Regulations.
- This Post-Offer Advertisement will also be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), BSE (www.bseindia.com) and MSE (www.msei.in) and at the registered office of the Target Company

Issued by the Manager to the Open Offer



MARK CORPORATE ADVISORS PRIVATE LIMITED Address: 404/1, The Summit Business Bay,

Sant Janabai Road (Service Lane), Off Western Express Highway, Vile Parle (East), Mumbai-400 057.

Tel. No.: +91 22 2612 3207/08

Email: openoffer@markcorporateadvisors.com

Contact Person: Mr. Manish Gaur

Website: www.markcorporateadvisors.com SEBI Registration No.: INM000012128 CIN: U67190MH2008PTC181996

For and on behalf of the Acquirer

Signed for and on behalf of Thriveni Earthmovers Private Limited Sd/-

Authorized Signatory

Place: Jamshedpur, Jharkhand Date: 01 September 2021

PRESSMA

Date: 01.09.2021

Place: Kolkata.

CINELINE

CINELINE INDIA LIMITED

Registered Office: Kanakia Future City, Residential Building No.2, CTS No.101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400 076, Maharashtra, India. Tel.: 91-22-35023666 / 35023777 • Email: investor@cineline.co.in • Website: <u>www.cineline.co.in</u> CIN: L92142MH2002PLC135964

CORRIGENDUM

Notice is hereby given that the notice dated August 05, 2021 **("AGM Notice")** for 19th Annual General Meeting of the Company to be held on Friday, September 03, 2021 at 11 A.M. must be read with this corrigendum ("Corrigendum")

This Corrigendum is issued to with limited intent to clarify on disclosures relating to ultimate beneficial owners made in the Sr. No. 4 of the table in the para 6 of the explanatory statement of the AGM Notice

Sr. No.	Name of the proposed allottee	Name of Ultimate Beneficial Owner	Pre-issue equity share holding		Number of Warrants/ Equity Shares	Post-issue equity holding (After allotment of Equity Shares & exercise / conversion of Warrants)	
			Number of equity shares	%	proposed to be issued	Number of equity shares	%
Α							
4.	Vrusti Benefit Trust		Nil	0%	3,67,133	3,67,133	1.16%
		Name of present beneficiary: i. Hiral Himanshu Kanakia ii. Vrusti Himanshu Kanakia					
		Name of Protector: None					
		Name of present Settler: I. Devyani I. Gandhi					

A Corrigendum to Notice of 19th Annual General Meeting has been sent to all shareholders to whom the notice of Annual General Meeting has been sent. The said Corrigendum shall also be uploaded on website of the Company i.e www.cineline.co.in, Stock Exchange Website i.e www.bseindia.com and www.nseindia.com

By order of the Board of Directors of Cineline India Limited

Mr. Rasesh Kanakia

Executive Director & Chairperson of the Company

Kkalpan

Date: September 1, 2021

Kkalpana Industries (India) Limited

Regd Office: 2B, Pretoria Street, Kolkata - 700 071 Telephone: 91-033-2282 3744/3745/3699/3671, Fax: 91-033-2282 3739 E-Mail: kolkata@kkalpana.co.in Website: www.kkalpanagroup.com CIN: L19202WB1985PLC039431

NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

otice is hereby given that

- The 36th (Thirty-Sixth) Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Monday, the 27th day of September, 2021 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by Institute of Company Secretaries of India read with MCA's circular no. 02/2021 dated 13.01.2021, circular no. 20/2020 dated 05.05.2020, circular no. 14/2020 dated 08.04.2020 and circular no. 17/2020 dated 13.04.2020 (collectively referred to as "McA Circulars") and SEBI circular no. SEBI/HO. CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15.01.2021 and SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12.05.2020 ("SEBI Circulars").
- Members will be able to attend the meeting only through VC/OAVM and those members participating in the said AGM through VC OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act. 2013.
- In compliance with MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of 36th AGM including statement pursuant to Section 102 and other details and instructions for remote e-voting/e-voting at AGM and Financial Statements including Auditors' Report (both Standalone and Consolidated), Board's Report and related Annexures for the Financial Year 2020-21 attached therewith (Collectively referred to as "Annual Report 2020-21" or "Annual Report") have been sent on 01/09/2021, in electronic mode only, to all the members whose e-mail ids are registered with the Company's Registrar and Share Transfer Agents (RTA), M/s. C.B. Managemen Services (P) Ltd/ their respective Depository Participant(s). This is also in accordance with the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Rule 11 of the Companies (Accounts) Rules, 2014. The same are also available on the website of the company at www.kkalpanagroup.com and also on the NSDL's website at https://www.evoting.nsdl.com and the website of BSE Limited at www.bseindia.com Exchange at www.cse-india.com.
- In accordance with the provisions of section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management 8 Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, 21stSeptember, 2021 to Monday, 27th September, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and dividend.
- The Directors have proposed dividend of @ 10% (i.e. Rs. 0.20p per fully paid up equity share of face value Rs. 2/- each) for consideration by the members at the ensuing Annual General Meeting, Dividend, if approved by members, will be paid to shareholders who are holding shares of the Company as on 20th September, 2021 within the statutory time limit of 30days from the date of such Members may opt to receive dividend through electronic mode. Members are requested to submit their mandate along with requisit
- enclosures for opting for electronic credit on or before 20th September, 2021 so as to enable the Company to pay dividend through electronic mode. Members who are holding shares in physical form are requested to send their mandates to the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s C.B. Management Services (P). Ltd., Unit Kkalpana Industries (India) Limited, P-22, Bondel Road, Kolkata - 700019. Those holding shares in electronic mode are requested to send their mandate directly to their Depository Participants (DPs). (Refer point 7(vi)(c)). In case of non availability/ non-updation of bank account details of the shareholders, the Company shall ensure payment of dividend to such member post normalization of postal services in the Country if applicable, vide dispatch of dividend warrant/ cheque, as the case may be.
- Further, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Managemen & Administration) Amendment Rules, 2015, Secretarial Standard 2 on General Meeting issued by Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015(as amended) and MCA Circulars and SEBI Circulars, all members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date. Monday, 20th September, 2021, are provided with the facility to cast their vote electronically (e-voting) on the business as set forth in the Notice of the 36th AGM, for which the company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as e-voting agency. Members may cast their votes remotely (Remote-E-voting) or cast votes at the AGM (E-voting), using electronic system provided by NSDL. The facility to cast vote electronically at the AGM (E-voting) will be made available for members attending the AGM who have not cast their vote(s) by remote E-Voting. Information and instructions, including details of User ID and password for voting through electronic means (Remote e-voting
- and E-voting at AGM), given in the Notice of AGM, has been sent to the members through E-mail. The same login credential should be used for attending the AGM through VC/OAVM.
- The manner of Remote E-voting or E-voting at the AGM by members holding shares in Dematerialised mode/ physical mode and for members who have not registered their e-mail ID is provided in the Notice of 36th AGM which is sent to the members electronically,copy whereof is also available on the website of the Company at www.kkalpanagroup.com, and that of the Stock Exchanges i.e. BSE Limited and Calcutta Stock Exchange Limited at www.besindia.com and www.cse-india.com, respectively and at the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com.
- iii All the members are informed that
- a. The remote e-voting shall commence on Friday, 24th September, 2021 at 09:00 A.M. (IST)
- b. The remote e-voting shall end on Sunday, 26th September, 2021at 05:00 P.M.(IST).
- c. Remote E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the Remote E-voting module shall be forthwill disabled by NSDL, upon expiry of the aforesaid period. iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means and to attend the AGM is Monday, 20th Septembe
- 2021. Members who have cast vote(s) through Remote E-voting may attend the meeting but will not be entitled to cast their vote(s v The voting rights shall be in proportion to their shares of the paid up share capital of the Company as on cut off date
- vi. The company had earlier availed the services of NDSL and CDSL for updation of Email ID through SMS/E-mail and also made
- newspaper publication dated 18.08.2021 requesting the members to register/update their E-mail ID and/or Bank mandate Members who have not registered/updated their E-mail ID and/or Bank mandate with the Company/RTA/Depository Participan are requested to do so by following the below mentioned procedure: a. Members holding shares in physical mode are requested to register/update their E-mail ID by providing their Folio No
- Name (as in Share Certificate), scanned copy of the share certificate (front and back both), scanned copy of self attested copy of PAN and Aadhaar to RTA at rta@cbmsl.com with Subject Line "E-mail and/or Bank Mandate Registration-KKalpana" Industries (India) Limited"
- b. Members holding shares in Dematerialised mode are requested to provide their DPID. Client ID (16 digit DPID+Client ID or 16 digit Beneficiary ID), Name, Client Master Copy or Consolidated Account Statement, scanned copy of self attested copy of PAN and Aadhaarto the RTA at rta@cbmsl.com with Subject Line "E-mail and/or Bank Mandate Registration-KKalpana Industries (India) Limited", in addition to updating the same with their Depository Participant.
- c. Members wanting to update/register their Bank mandate are request to additionally (i.e. in addition to documents mentioned in point "a." or "b." above, as applicable) send the details of Name and Branch of Bank, Bank Account Type, Bank Account Number, MICR Code, IFSC Code and scanned copy of cheque bearing all the above details and name of shareholder printed thereon for authentication, to the RTA at rta@cbmsl.com with Subject Line "E-mail and/or Bank Mandate Registration KKalpana Industries (India) Limited". Members holding shares in Dematerialised mode shall additionally update the said details with their Depository Participants.
- d. Alternatively, members may send an E-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by providin details mentioned in Point a. or b. above, as the case may be
- e. After due verification, the Company/ NSDL will forward their login credentials to their registered E-mail address vii. Any person, who acquires shares of the company and becomes member of the company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, i.e, Monday, 20th September, 2021 may obtain the Login ID and password by sending an e-mail request at evoting@nsdl.co.in or at rta@cbmsl.com or by calling on Toll Free No. 1800-222-990. However, if a persoi is already registered with NSDL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote viii. Members may note that:
- a) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. b) The Company has appointed Mr. Ashok Kumar Daga, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize th voting process in a fair and transparent manner.
- ix. In case of gueries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual fo members at the Downloads section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 222 990 or 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in. Incase of any grievances connected to the facility for e-voting please contact Mr. Amit Vishal Senior Manager / Ms. PallaviMhatre, Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400 013 at telephone no. 022 - 24994360 / 022 - 24994545 or toll free no. 11800 1020 990 / 1800 22 44 30 or at E-mail ID: evoting@nsdl.co.in.lncase of grievances connected to members data please contact Mr. SujitSengupta, M/s C.B. Management Services Pvt. Ltd. (Unit-M/s Kkalpana Industries (India) Limited), P-22, Bondel Road, Kolkata - 700019, West Bengal; Email: rta@cbmsl.com/senguptask@cbmsl.com; Tel: 033 2280 6692 / 93/94/2486

For Kkalpana Industries (India) Limited

Tanvi Panday (Company Secretary)

LADAM AFFORDABLE HOUSING LIMITED

Regd Office: Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industrial Estate, Thane (W) – 400 604. Tel No. 022 71191000 Email ID: compliances@ladam.in

lehousing.com CIN NO.: L65990MH1979PLC021923 NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

The notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of Ladam Affordable Housing Limited will be held on Saturday, September 25, 2021 at 12:30 P.M (IST) through Video Conferencing, to transact the Businesses, as set out in the Notice of AGM. The Electronic copies of the Notice of AGM have been sent on September 1, 2021 to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) as on August 27. 2021 in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020. 13th April, 2020, 5th May, 2020 and January 13, 2021 along with SEBI circulars dated 12th May, 2020. An advertisement requesting shareholders to register their mail id was published in the newspaper dated August 24, 2021. The same is also available on Bombay Stock Exchange website https://www.bseindia.com/ and on the Company's website www.ladamaffordablehousing.com.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Saturday, September 18, 2021 may cast their vote electronically on the Ordinary Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of CDSL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

i. the Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means:

ii. the remote e-voting shall commence on Wednesday, September 22, 2021 (9.00 A.M); iii. the remote e-voting shall end on Friday, September 24, 2021 (5.00 P.M).; iv. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the

AGM is Saturday, September 18, 2021 v. any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date Saturday, September 18, 2021 may obtain the login ID and password by sending a request at following email id's: helpdesk.evoting@cdslindia.com or

issuer/RTA. Members may note that:

- a) The remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- b) The facility for voting at the AGM shall be made available through e-voting by
- c) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;
- d) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting.

In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of www.evotingindia.com, or email at helpdesk.evoting@cdslindia.com, Tel: 022-23058542/43 or contact the company on email at support@purvashare.com compliances@ladam.in who will also address grievances connected with the voting by electronic means.

Ladam Affordable Housing Limited

Place: Thane Date: September 2, 2021 Sumesh Aggarwal Director DIN: 00325063



Ramkrishna Forgings Limited

CIN No: L74210WB1981PLC034281 23 CIRCUS AVENUE, KOLKATA-700017 Email- secretarial@ramkrishnaforgings.com Phone: 033-4082 0900/7122 0900, Fax-033-4082 0998 Website: www.ramkrishnaforgings.com

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Members of Ramkrishna Forgings Limited will be held on 25th September, 2021 (Saturday) at 11:30 A.M. IST through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') facility to transact the business, as set out in the notice of AGM dated 27th August 2021.

In view of the continuing COVID - 19 pandemic and restrictions imposed on the novement of people, the AGM will be held in compliance with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular No. 02/2021 dated 13th January 2021 read with General circular No. 20/2020 dated 5th May 2020, General Circular no. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR//P/2020/79 dated 12th May 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) and collectively referred to as 'Circulars'.

Accordingly the Notice of AGM together with the Annual Report for F.Y. 2020-21 have been sent in electronic form only to those members whose e-mail addresses are registered with the Company's Register and Share Transfer Agent/Depository Participant. The same are also available on the website of the Company at www.ramkrishnaforgings.com, website of the stock exchanges, BSE Limited at $\underline{www.bseindia.com} \text{ and National Stock Exchange of } \\$ India Limited at www.nseindia.com and on the website of KFin Technologies Pvt. Ltd. at https://www.kfintech.com. The requirement of sending physical copies has beer dispensed with vide relevant Circulars.

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rules made thereunder that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 18th September, 2021 to Saturday, 25th September, 2021 (both days inclusive) for AGM.

Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote by electronic neans and the business may be transacted through e-Voting facility provided through KFin Technologies Private Limited (KFintech).

- All the business as set out in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting.
- The remote e-voting period will commence on 22nd September, 2021 (Wednesday) at 9.00 A.M. and ends on 24th September, 2021 (Friday) at 5.00 P.M.
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting and/or by evoting at the AGM shall be the close of business hours of 17th September, 2021 (Friday). Members holding share either in physical or in dematerialised form as on the close of the market hours of the said cut-off date, are eligible to cast their vote electronically through remote e-voting or through e-voting at the AGM. Any Person who have acquired shares and have become members of the Company after the dispatch of the Notice of AGM and holds shares as on the cut-off date may approach KFintech at einward.ris@kfintech.com or to Ms. N Shyamkumar, Contact No. 040-67162222, at KFin Technologies Private Limited, Unit- Ramkrishna Forgings Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by the electronic means.
- Members may note that:
- the remote e-voting module shall be disabled by KFintech after the aforesaid date and time and no remote e-voting shall be allowed beyond the same. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change i
- subsequently; the facility for e-voting shall be made available at the AGM;
- the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and
- a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the close of market hours of the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e voting as well as voting at the AGM.
- In cases of any queries or grievances pertaining to e-voting, you may refer to the frequently asked questions (FAQs) at http://evoting.kfintech.com/public/faq.aspx or contact Ms. N Shyamkumar, at KFin Technologies Private Limited, Unit-Ramkrishna Forgings Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032. Email ID is

einward.ris@kfintech.com and Contact No. 040-67162222. For Ramkrishna Forgings Limited

> Raiesh Mundhra (Company Secretary) ACS 12991

Dated: 01.09.2021 Place: Kolkata

































व्हीआयपी क्लोदिंग लिमिटेड

सीआयएनः एल १८१०१एमएच १९९१ पीएलसी ०५९८०४

नोंदणीकृत कार्यालयः सी-६, रोड नं, २२, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

दूरध्वनी क्र.: +९१-२२-२८२५७६२४, फॅक्स क्र.:+ ९१-२२-२८३७ १०२३.

ई-मेल आयडी : investor.relations@viporg.com, वेबसाईट : www.vipclothing.in

व्हिडिओ कॉन्फरन्स/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स मार्फत घ्यावयाच्या

<u>३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे संबंधात माहिती</u>

याद्वारे सूचना देण्यात येते की, ३१ व्या एजीएमच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी, एमसीएच्या दिनांक ०५ मे, २०२० चे सर्क्युलर सहवाचता दिनांक

८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० ची सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख 'एमसीए सर्क्युलर्स') आणि

दिनांक १२ मे, २०२० चे सेबी सर्क्युलर यांच्या अनुपालनांत एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिच्युअल मिन्स (''ओएव्हीएम'')

मार्फत कंपनीच्या सभासदाची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') शुक्रवार २४ सप्टेंबर, २०२१

सदर एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलरच्या अनुपालनांत, ३१ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक

वर्ष २०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ज्यांचे ई-मेल आयडी

ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडीज अद्ययावत केले नसतील त्यांनी कृपया ते आमचे आरटीए, लिंक

इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे लेखी कळवून अद्ययावत

करावेत. ३१ व्या एजीएमची सूचना आणि आ.व. २०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची

वेबसाईट : www.vipclothing.in, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट म्हणजेच बीएसई लि. www.bsein

dia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची www.nseindia.com वर सुध्दा

कंपनी तिच्या सर्व सभासदांना ३१ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी

रिमोट ई-व्होटींग सुविधा ('रिमोट ई-व्होटींग') पुरवत आहे. त्याशिवाय, कंपनी एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा ('ई-व्होटींग') पुरवत आहे. एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी आणि

रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींग साठी तपशिलवार प्रक्रिया ३१ व्या एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम

ईश्वरशक्ती होल्डिग्ज अँड ट्रेडर्स लिमिटेड

सीआयएनः एल५११००एमएच१९८३पीएलसी०३०७८२

नोंदणीकृत कार्यालयः शेकसिया चेबसे, ५वा मजला, ६३९, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट- मुंबई- ४०००९, तूच्चनी क्रः ४०५०९९०, फॅस क्रः २२६२४९८९, इमेल आयडीः ishwarshakti@rediffmail.com

सूचना याद्वारे देण्यात येते की, ईश्वरशक्ती होल्डिंग्ज ॲण्ड ट्रेडर्स लिमिटेडच्या सभासदांची ३८ वी वार्षिक

.. वर्षसाधारण सभा ही सेकसरिया चेंबर्स, ५ वा मजला, १३९, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई–४००००१ येथे

ग्जीएमच्या सचनेसह एकत्रित वार्षिक अहवाल. वरिल सदर एमसीए सर्क्यलर्स आणि एमसीए सर्क्यलर्स अनुसार ३१

लेखापरिक्षित आर्थिक विवरणपत्रासह एकत्रित करावयाचे कामकाज नमूद केलेली सभेची सूचना ही कंपनी/डिपॉझिटरीजकडे ई-मेल पत्ते नोंदविलेल्या भागधारकांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आली

सदर दस्तावेज हे त्यांच्या/तिच्या विनंतीची पुर्तता करणे कंपनीला शक्य होण्यासाठी त्यांचा डीपी आयडी आणि

क्लाईंट आयडी रितसर नमुद केल्यावर सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडची वेबसाईंट

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८, सोबत वाचावे कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चा नियम

२०२० नुसार वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (नोंदणी

उत्तरदायित्व आणि उद्वोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ च्या नियम ४४ नुसार (सेवी नोंदणी नियमावली) कंपनीला आपल्या सदस्यांना "दूरस्थ इ-मतदाना"ची सुविधा (म्हणजे एजीएमच्या ठिकाणापासून दुसऱ्या

ठिकाणाहून इ–मतदानाची सुविधा) देताना खूप आनंद होत आहे जेणेकरून एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व

ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांना मतदान करता येईल. वेळोबेळी दुरूस्ती केलेल्या कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम) २०१४ च्या नियम २० नुसार कंपनीने

इतेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये सदस्यांच्या मतदान करणाच्या पात्रतेची निश्चिती करण्यासाठी अंतिम तारीख म्हणून २१ सप्टेंबर, २०२१ निश्चित केली आहे. ज्या सदस्याचे नाव अंतिम तारखेला कंपनीच्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक किंवा डिपॉझिटरींनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नमूद आहे, फक्त त्याच सदस्यांना दूरस्थ

सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चा वार्षिक अहवाल पाठवण्याची अंतिम तारीख- ०१ सप्टेंबर २०२१.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दूरस्थ इ-मतदान सुरू करुण्याची तारीख आणि वेळ शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दूरस्थ इ-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

v. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाला सोमवार दिनांक २८ सप्टेंबर, २०२१ सायं. ५.०० नंतर परवानगी दिली

vi. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इ-मतदान, समभाग, हस्तांतरण दस्तऐवज सादर करणे इत्यादींबाबत सर्व पत्रव्यवहार,

प्रश्न/ तक्रारी विगशेअर सर्व्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेड, १ ला मजला, भारत टिन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओएसिस अपार्टमेंटसमोर (कीज हॉटेलशेजारी), मरोळ मरोशी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९ येथे पाठवता येतील.

जेणतीही व्यक्ती जी, सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य होईल आणि अंतिम तारखेला म्हणजे २१

सप्टेंबर २०२१ रोजी समभाग घारण करत असेल तिला helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल किंवा सदस्य सीडीएसएलचा टोल–मुक्त क्रमांक १८००२००५५३३ येथे

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे (इन्स्टा पोल) मतदानाची सुविधा एजीएमच्या ठिकाणीही उपलब्ध केली जाऊ शकेल. ज्या सदस्यांनी आधीच आपले मतदान दूरस्थ इ–मतदान यंत्रणेद्वारे केलेले आहे त्यांना सभेत उपस्थित राहता येईल

संचालक मंडळाच्या आदेशाने

समीर खेडेकर

(कंपनी सचिव)

ई-मतदानाच्या सूचनांसाठी सदस्य एजीएमची माहिती देणाऱ्या सूचनेतील निर्देश पाह शकतात.

. कंपनी कायदा २०१३ आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांच्या अनुषंगाने तपशील खाली दिल्याप्रमाणे आहेतः

www.evotingindia.com किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर उपलब्ध होतील.

रुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ३.०० वा. घेण्यात येणार आहे.

-मतदान किंवा एजीएममध्ये मतदानाच्या सुविधेचा लाभ घेता येईल.

सकाळी ०९.०० वाजता.

मायंकाली ५ ०० वाजता

व्हीआयपी क्लोदींग लिमिटेड साठी

सही/

अर्चना मुनगुंटी

कंपनी सचिव

रामेश्वर मीडिया

सभासदत्व क्र. ए३१०७१

रोजी स. ११.३० वा. होणार आहे.

सभासदांना पाठविण्यात आल्या आहेत.

१०३ गणसंख्यापूर्ती विचारात घेतले जाईल.

दिनांक : १ सप्टेंबर, २०२१

ठिकाण : मुंबई



www.freepressiournal.in

फ्युचर मार्केट नेटवर्कस लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर (सीआयएन) : एल४५४००एमएच२००८पीएलसी१७९९१४ नोंदणीकृत कार्यालय : नॉलेज हाऊस, श्याम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जवळ, जोगेश्वरी पूर्व, मुंबई - ४०००६० टेलि. : ०२२-६२९९ ५३०३ । फॅक्स : ०२२ - ६२९९ ५४७३. इमेल :info.fmnl@futuregroup.in वेबसाइट : www.fmn.co.ii

१३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि ई-मतदान माहिती

याद्वारे नोटीस देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'' मंगळवार, सप्टेंबर २८, २०२१ रोजी दुपारी २.०० (भारतीय प्रमाण वेळ) वाजता, व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') / अन्य श्राव्य- दुक माध्यमाद्वारे ('ओएव्हीएम') घेतली जाणार असून त्यात एजीएम घेण्याबद्दलच्या नोटीशीत नमूद कामकाज केले जाणार असून ही एजीएम कंपन्या कायदा, २०१३ मधील लागू असणाऱ्या तरतुर्दीच्या पालनानुसार, तसेच कॉपोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या सामान्य परिपत्रकानुसार म्हणजेच परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२० सह वाचता नुसार, ज्यांचे वाचन सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस) नियमने, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन'') आणि सेबी परिपत्रक दिनांकमे १२, २०२० बरोबर करायचे आहे, घेतली जाणार आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १०१ च्या तरतुदी त्या अंतर्गत बनवलेले नियम लिस्टिंग रेग्युलेशन ३६ आणि जनरल मिटींग वरील सेक्रेटरीज स्टॅंडर्ड (एसएस-२) नुसार ३१ मार्च, २०२१ रोजी संप्रलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह तेथे करावयाचे कामकाज मांडणारी एजीएमची नोटीस ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस ०१ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनी/रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना ई-मेल द्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले

अधिनियमाच्या कलम ९१ सह वाचत कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ चा नियम १० आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ नुसार एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नींवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ ते मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस

कायद्यातील कलम १०८ च्या तस्तुर्दीच्या पालनासाठी, ज्याचे वाचन त्याखाली केलेल्या नियमांबरोबर व त्यात वेळोवेळी केल्या गेलेल्या सुधारणांबरोबर करायचे आहे आणि लिस्टिंग रेयुलेशन्सच्या नियम ४४ नुसार, कंपनी सभासदांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदवण्यासाठी इ-मतदान सुविधा, नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ('एनएसडीएल') च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या द्वारे ('रीमोट इ-मतदान') पुरवणार आहे. सर्व सभासदांना सूचना देण्यात येत आहे की:

१. एजीएमच्या नोटिशीत नमूद केलेले सर्व कामकाज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेल्या मतदानाद्वारे केले जाईल २. रीमोट इ-मतदानाचा कालावधी शनिवार, सप्टेंबर २५, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि सोमवार, सप्टेंबर २८, २०२१ रोजी संध्याकाळी ५,०० वाजता संपेल, त्यानंतर एनएसडीएलटारे रीमोट इ-मतदानाचे मोड्यूल अक्षम केले जाईल.

 इलेक्टॉनिक प्रदितीने मतदान करण्यासाठी किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठीची पात्रता ठरवण्यासाठीची कट-ऑफ तारीख सप्टेंबर २१, २०२१ आहे.

४. ज्या व्यक्तींनी एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे भाग मिळवलेले असतील आणि कंपनीचे सभासद झाले असतील आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच सप्टेंबर २१, २०२१ रोजी अशा व्यक्तींनी जर भाग धारण केलेले असतील तर ते त्यांची मते एजीएमच्या नोटीशीत आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर https://www.evoting.nsdl.com येथे दिलेल्या सचनानसार आणि रीमोट इ-मतदान प्रक्रियेनसार त्यांची मते नोंदवू शकतील

५. सभासदांनी याची नोंद घ्यावी की :

अ. जरी सभासदांनी एजीएमपूर्वी इ-मतदानाद्वारे ठरावावर मत नोंदवले असले तरीदेखील सभासद व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राह शकतील/ सहभागी होऊ शकतील, परंतु त्यांना त्यांचे मत पन्हा नोंदवता येणार नाही.

. ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेला सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेले असेल अशा व्यक्तीलाच रीमोट इ-मतदान सुविधेचा

लाभ घेण्यास तसेच एजीएममध्ये मतदान करण्यास परवानगी दिली जाईल. ६. जर तम्ही तुमचा इमेल पत्ता कंपनीकडे/ डिपॉझिटरी (डिपॉझिटरीज) कडे नोंदवलेला नसेल, तर इ-मतदानासाठी लॉगिनबद्दलचा तपशील मिळवण्यासाठी तुम्हाला खालील सूचनांचे पालन करावे लागेल

प्रत्यक्ष धारण केलेले	कृपया ई-मेल ॲड्रेसे नोंदवण्यासाठी कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट (आरटीए), लिंकटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे mt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवा व विनंती पत्रात फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, इ-मेल पत्ता, पॅन (पॅन कार्डाची स्वयंप्रमाणित प्रत), आधार, (आधार कार्डाची स्वयंप्रमाणित स्कॅन्ड प्रत) जोडा.
डीमॅट द्रारे	इमेल पत्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी : कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी
धारण	संपर्क साधा आणि तुमच्या डीपीच्या सूचनांनुसार तुमच्या इमेल पत्याची तुमच्या डीमॅट खात्यात

एजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम सहभाग संदर्भातील तांत्रिक सहाय्य किंवा कोणत्याही चौकशीच्या बाबतीत तुम्ही www.evoting.nsdl.com डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाह शकता किंवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० आणि १८०० २२४ ४३० वर कॉल करू शकता किंवा एक विनंती श्रीमती पछुवी म्हात्रे मॅनेजर, एनएसडीएल यांच्याकडे evoting@nsdl.co.in येथे पाठवावी.

वार्षिक अहवाल व नोटीस कपनीच्या वेबसाइटवर www.fmn.co.in येथेही, तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटसवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहेत.

फ्युचर मार्केट नेटवर्कस लिमिटेडसार्ठ तारीख : ०१ सप्टेंबर, २०२१ ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या वतीने यादारे सचना

देण्यात येते की मी, रिव्हर डायमंडस आणि

ज्वेलस कं. लि., कंपनी ॲक्ट १९५६ अंतर्गत

एक घटीत कंपनी जे ७१९, प्रसाद चेंबर्स,

. स्वदेशी मील कंपाऊंड. ऑपेरा हाऊस.

मुंबई-४०० ००४ येथे स्थित प्रसाद चेंबर्स

प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी

लेमिटेड च्या १ला मजल्यावर स्थि

परिसराचे ऑफिस क्र. १०१, मोजमाप अंदाजे

७५० चौ. फू. चटई क्षेत्र त्यासह कार पार्किंग

जागा क्र. बीसीपी-२६ आणि शेअर प्रमाणपः

क्र. १३६ ते १४५ मधील विभिन्न क्र. धारक

१३६ ते १४० (दोन्ही समाविष्ट) प्रत्येकी रु.

५०/- चे ५ पूर्ण भरणा केलेली शेअर जे

गिरगाव विभागामध्ये जमीन धारक सी. एस

क्र. १४८७ वर उभी असलेले चे नामाधिकार

आयसीआयसीआय च्या बाजूने केलेले

धारणाधिकार/गहाण वगळता सर्व व्यक्ती

ज्यांना वरील नमूद परिसराच्या संदर्भात

कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल,

गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, मुनिमेंट,

वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार

किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी सदर

निम्नस्वाक्षरीकारांना २रा मजला, मंत्री

बिल्डिंग, गंगार आयनेशन वर, गिरगाव चर्च

समोर, गिरगाव, मुंबई-४०० ००४ येथे या

सूचनेच्या १५ दिवसांच्या आत कळविणे

याद्वारे विनंती आहे, कसूर केल्यास, तशा

व्यक्तींचे सर्व तसे दावे असल्यास, ते त्यागित

मुकेश जैन

त्र्यवस्था कंपनीने केली आहे.

प्रक्रिया याचा संदर्भ घेऊ शकतात.

ing@cdslindia.com यांना ईमेल करावा.

आणि/किंवा परित्यागित समजले जातील.

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या वतीने याद्वारे सूचना

देण्यात येते की मी, श्री. कांतीलाल ए.

शाह जे परळ शिवडी विभागामधील सी.

एस. क्र. १३८बी-१/७४ धारक मत्तेवर

उभी असलेली, जहांगीर मेरवानजी स्ट्रिट,

परेल, मुंबई-४०००१२ येथे वसलेली

व्हिक्टोरियन नावाचा बिल्डिंगचा ४२ वा

मजल्यावरील फ्लॅट क्र. ४२०२, मोजमाप

अंदाजे ८१.२० चौ. मी. त्यासह बेसमेंट

मधील कार पार्किंग क्र. ७ च्या नामाधिकार

ॲक्सिस बँक च्या बाजूने बनविलेले

धारणाधिकार वगळता सर्व व्यक्ती ज्यांन

वरील नमूद परिसराच्या संदर्भात कोणताही

दावा जसे की, विक्री, अदलाबदल,

गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, मुनिमेंट,

वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार

किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी

सदर निम्नस्वाक्षरीकारांना २रा मजला,

मंत्री बिल्डिंग, गंगार आयनेशन वर,

गिरगाव चर्च समोर, गिरगाव, मुंबई-४००

००४ येथे या सूचनेच्या १५ दिवसांच्या

आत कळविणे याद्वारे विनंती आहे, कसूर

केल्यास, तशा व्यक्तींचे सर्व तसे दावे

असल्यास, ते त्यागित आणि/किंवा

मुकेश जैन

परित्यागित समजले जातील.

दिनांक ०२ सप्टेंबर, २०२१

तपासत आहे.

दिनांक २ सप्टेंबर, २०२१

तपासत आहे.

MAX INDIA

मॅक्स इंडिया लिमिटेड (यापूर्वीची ओळख अद्वैता अलाइड हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड) सीआयएन : एल ७४९९९ एम एच २०१९ पीएलसी ३२००३९ नोंदणीकृत कार्यालय : १६७, पहिला मजला, प्लॉट - १६७ ए, रेडी मनी मॅन्शन, डॉ एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०१८ दूरध्वनी क्रमांक :+ ९१ - १२० - ४६९६००० संकेतस्थळ : https ://www.maxindia.com इ मेल : corpsecretarial@maxindia.com

सूचना

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून होणाऱ्या २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती गाद्वारे कळविण्यात येते की, मॅक्स इंडिया लिमिटेड (यापूर्वीची ओळख अद्वैता अलाइड हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड

कंपनी ची २ री वार्षिक सर्वसाधारण सभा **गुरुवार, दिनांक, २३ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळेन्**सा दुपारी १२. ३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम . ांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्यानुसार विषयानुरूप तसेच कंपनी कायदा २०१ (कायदा) मधील आवश्यक त्या तरतदी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम, तसेच त्यासह वाच . सेक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१८ सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) यांना अनुसरून आणि त्यासह वाचा या संदर्भातील आवश्यक ती परिपत्रके जी कॉर्पोरेट विवहार मंत्रालय आणि सिक्यरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून आणि सामायिव ठेकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवायघेण्यास अनुमती देण्यासंदर्भात जारी केली आहेत (यापुढे त्यांच एकत्रित उल्लेख परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांना अनुसरून होणार आहे.

व्हेडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून वार्षिक . प्रवंसाधारण सभेला उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या कायद्याच्या कलम १०३ अनुसार गणसंख्या निर्धारित **फ्र**ण्यासाठी गहीत धरण्यात येईल.

भावश्यक आणि लागू असलेल्या परिपत्रकांना अनुसरून, ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील कंपनी . डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे कट ऑफ तारीख गुरुवार दिनांक १६ सप्टेंबर २०२१ पर्यंत नोंदणीकृत केलेले आहेत, अशा सभासदांना २ रऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०- २९ करिताच वार्षिक अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करण्याची प्रक्रिया कंपनीने दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण केली आहे. वित्तीय वर्ष २०२१ करिता सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष १०२०- २१ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या पति पत्यक्ष स्वरूपात पाठविण्याची प्रक्रिया ग्रममीए आणि मेर्ब रिपत्रके यांच्या अनुसरून निलंबित करण्यात आली आहे. वार्षिक अहवाल, २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि अन्य आवश्यक ती पत्रके कंपनीचे संकेतस्थळ www.maxindia.com येथे इन्व्हेस्टर रिलेशन्स ू वेभागात तसेच नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ https://www.evo ing.nsdl.com येथे अपलोड करण्यात आली आहेत आणि संबंधित पत्रके स्टॉक एक्स्चेंज यांची संकेतस्थळे attps://www.bseindia.com आणि https ://www.nseindia.com येथे पाहता येतील. इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया

. कायद्याचे कलम १०८ मधील तरतुर्दीना अनुसरून तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांना अनुसरून तसेच सेबी लिस्टिंग एयुलेशन्सचानियम ४४ यांना अनुसरून, २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतनमूद केलेल्या सर्व विषयांव . ।भासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी कंपनी आपल्या सभासदांना सुविधा उपलब्ध करून देत आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणांच्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने दूरस्थ इ मतदान) किंवा २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्भतीने मतदान करू शकतात. (

दूरस्थ इ मतदान कालावधीला **रविवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी** . ०० वाजता प्रारंभ केला जाणार असून, ही प्रक्रिया **बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी भारती**य . **ामाणवेळेनुसार संध्याकाळी ५. ०० वाजता** संपुष्टात येणार आहे. वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप दूरस्थ इ मतदानासाठी एनएसडीएल यांच्याकडून बंद करण्यात येणार आहे.आणि यानंतर दूरस्थ इ मतदान करू दिले जाणार नाही. दूरस्थ इ मतदान तसेच २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्या मतदान पद्धतीने होणारे मतदान यासंदर्भातील माहिती आणि त्या संदर्भातील सूचना तसेच दूरस्थ : तदानासंदर्भातील युजर आयडी आणि पासवर्ड यांची माहिती सभासदांना इ मेलच्या माध्यमातून निर्गमित करण्या आली आहे. संबंधित लॉग इन क्रेडेन्शियल्स२ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसीच्या माध्यमातून सहभागं होण्यासाठी वापरता येऊ शकतील.

. त्या सभासदांची नावे डिपॉझिटरीजयांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत इ मतदानासाठी निर्धारित केलेल्या कट ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार दिनांक १६ सप्टेंबर २०२१ रोजी नोंदणीकृ . असतील असे सभासद दूरस्थ इ मतदान सुविधेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तसेच २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. जी व्यक्ती कट ऑफ तारखेल कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तींनी ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारखेला तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर असे सभासद दानासाठी पात्र असतील आणि आपला डीपी आयडी तसेच क्लायंट आयडी (एनएसडीएलच्या संदर्भात) किंवा बेनिफिशिअरी आयडी (सीडीएसएल संदर्भात) यांचा वापर करून लॉग इन करू शकतात त्याच प्रमाणे २ ऱ्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनांचा संदर्भ घेऊन पासवर्ड निर्माण करू शकतात. यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचेसहकार्य हवे असेल तर सभासद evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात.

ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पर्वी दरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाच हक्क बजावलेला नाही असे सभासद २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीचा . अवलंब करून मतदानाचा हक्क बजावू शकतात. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्व दुरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्भतीने पुन्हा मतदान करता येणार नाही.

दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात तसेच २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असल्यास किंवा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून वार्षिव प्तर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्या संदर्भात तांत्रिक सहकार्याची आवश्यकता असल्यास सभासद एनएसडीएर पांच्याशी मेलच्या माध्यमातून evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० तसेच १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधू शकतात किंवा श्री अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, ४ था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड मेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३ येथे किंवा त्यांचे विहित इ मेल तपशील amitv@nsdl.co.ii र्किवा pallavid@nsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात किंवा https://www.evoting.nsdl.com य संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले सभासदांकरिता फ्रिकेन्टली आस्वड केश्चन्स (एफएक्यू) तसेच सभासदांकरिता उपलब्ध असलेले इ वोटिंग युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात

> संचालक मंडळाच्या आदेशानुसा मॅक्स इंडिया लिमिटेड यांच्या करित (यापूर्वीची ओळख अद्वैता अलाइड हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड स्वाक्षरी / पंकज चावल

म्थळ : नोएडा कंपनी सेक्रेटर सभासदत्व क्रमांक : एफसीएस - ६६२५ motherson

मदरसन सुमी सिस्टीम्स लिमिटेड (सीआयएन-एल३४३००एमएच१९८६पीएलसी२८४५१०) नोंद. कार्यालय: युनिट-७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१, महाराष्ट्र.

दरध्वनी: +९१ ०२२-४०५५५९४०, फॅक्स: +९१ ०२२-४०५५५९४० **कॉर्पोरेट कार्यालय:** प्लॉट क्र. १, सेक्टर १२७, नॉयड-२०१३०१ (उत्तर प्रदेश) दूरध्वनी: +९१ १२० ६६७९५००, फॅक्स: +९१ १२० २५२१८६६, investorrelations@motherson.com, वेबसाईट: www.motherson.com इन्व्हेस्टर रिलेशन्स दूरध्वनी क्रमांकः +९१ १२० ६६७९५००

बुक क्लोजर साठी सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४२ माणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा ''एजीएम'') आणि भागधारकांच्या मंजुरी अधीन लाभांश प्रदानाच्या कारणास्तव कंपनीच्या मासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके **७ सप्टेंबर, २०२१ ते १० सप्टेंबर, २०२१** (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील.

ठिकाणः नॉयडा, उत्तर प्रदेश दिनांकः ३१ ऑगस्ट, २०२१ संचालक मंडळाच्या आदेशावरुन कंपनी सेक्रेटरी

जाहीर सूचना

ऍडिमिनिस्ट्रेटर जनरल, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यासमीर मृत्युपत्र आणि इंटिस्टेट कार्यकक्षा याचिका क्रमांक २६ ऑफ २०२१ श्रीमती सरवर एस कोंकरावाला ---- दिवंगत

एक श्री योहान कोंकरावाला जे २२४, दलविच मॅन्शन, रूम नंबर ४, तळमजला, ताडदेव, गंगा जमना सिनेमाजवळ. ताडदेव. बहन्मंबई ४०० ००७ यांचा असा दावा आहे की ते वरील प्रमाणे नमूद केलेले दिवंगत श्रीमती सरवर एस कोंकरावालायांचे पुत्र असून त्यांनी वरील प्रमाणे नमूद केलेली याचिका ऍडमिनिस्ट्रेटर जनरल कायदा १९६३ चे कलम २९ आणि त्यात कायदा १२ ऑफ २००२ अनुसार करण्यात आलेल्या सुधारणा यांना अनुसरून ग्रांट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर जनरल प्रमाणपत्र जारी करण्यासाठी केली आहे जी सदरील दिवंगत ज्या मुंबई येथे १२ मार्च २०२० रोजी मयत झाल्या असून त्यांच्या पश्चात एकमेव कायदेशीर वारसदार आहे, त्यांच्या मालमत्तेसंदर्भात

संदर्भात ऍडिमिनिस्ट्रेटर जनरल प्रमाणपत्र वरील प्रमाणे नमूद केलेले याचिकाकर्ता यांच्या नावे जारी करण्यासंदर्भात हरकती असतील तर त्यांना अधिसूचित करण्यात येते की, त्यांनी निम्नस्वाक्षरीकार यांचे कार्यालय २, जुने सचिवालय (अनेक्स), एल्फिन्स्टन कॉलेज जवळ, महात्मा गांधी रोड, मुंबई ४०० ०३२ येथे या ताराखेपासु ३० दिवसांत येऊन पाहणी करावी आणि असल्यास त्याची / तिचे म्हणणे सादर करावे.

जिल्हा-पालघर, महाराष्ट्र, पीन-४२१३०३

[नियम ८(१) पहा] (स्थावर मिळकतीकरिता)

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स), २००२ सहवाचता नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक <u>१९/०३/२०१९</u> रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री.रमेश** वेष्ण खारपडे यांस सचनेतील एकण नमद रक्कम म्हणजेच रु. १६१८२२५/- (रुपये सोळा लाख अठरा हजार दोनशे पंचवीस मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास व्याज व इतर प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील

वाडा ४२१३०३. प्राधिकृत अधिकारी दिनांक: ३०.०८.२०२१

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज अँड ट्रेडर्स लिमिटेडसाठी आणि वतीने ठिकाणः मंबर्ड दिनांक : ०१ सप्टेंबर, २०२१

Fullerton

Fullerton India Credit Company Limited

कॉर्पोरेट कार्यालय: सुप्रीम बिझनेस पार्क, मजला 6, बी विंग, पवई, मुंबई

परंतु एजीएममध्ये पुन्हा मतदान करता येईल

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 8 आणि 9 च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी १५ दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा कब्जा हा फुछर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड/तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती खालील नमूद कर्जदार आणि हमीदार यांचेकडून फुछ्रर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड/तारण धनकोंना थकीत बसुलीच्या तारखेपयैत त्यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च आणि वरील नमूद थकबाकीच्या बसुलीसाठी . बालील नमृद तारीख आणि वेळेत ''जे आहे जेथे आहे'' 'जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इअर) आणि इअर जमा करण्याची अंतिम तारीख सध्दा खाली नमद केलेली आहे.

कर्जदार/हमीदार/ कर्ज खाता	मागणी सूचना तारीख	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत, इअर आणि	ई-लिलावाची तारीख			
	आणि रक्कम		इअर जमा करण्याची अंतिम	आणि वेळ			
			तारीख				
1) सचिन चंद्रवदन दोशी	19/03/2019	मिळकतीचे सर्व ते भाग आणि	राखीव किंमत: रू.	दिनांक : 22/09/2021			
2) चंद्रवदन जयंतीलाल दोशी	रु.1,36,43,791/−	विभाग धारक: फ्लॅट क्र. 4,	1,18,00,000/- (रूपये एक करोड	वेळ : स. 11.00 ते दु. 02.00			
3) मेटावुड डिस्प्ले सिस्टीम्स	(रुपये एक करोड	तळमजला कैलाश सदन	अठरा लाख मात्र)	वा. (प्रत्येकी 5 मिनिटांच्या			
(कर्ज खाता क्र.	छत्तीस लाख त्रेचाळीस	सीएचएसएल., विलेपार्ले	इअर: रू. 11,80,000/- (रूपये	अमर्याद विस्तारासह)			
172926300000780)	हजार सातशे एक्याणव	फ्लायओवर जवळ, बजाज रोड,	अकरा लाख ऐंशी हजार मात्र)				
,	मात्र)	विलेपार्ले पश्चिम, मुंबई-400	इअर जमा करण्यासाठी अंतिम				
	(19.03.2019	056. पूर्व: बिल्डिंग, पश्चिम:					
	रोजीस)	बजाज रोड, उत्तर: बिल्डिंग,					
		दक्षिण: कैलाश दीप.					
1) मोमई ॲपरल्स लिमिटेड	19/03/2019	मिळकतीचे सर्व ते भाग आणि	मिळकत 1: राखीव किंमत: रू.	दिनांक : 22/09/2021			
(समापक श्री. भावेश राठोड	₹.12,45,69,068/-	विभाग धारक: मिळकत 1:	7,61,40,000/- (रूपये सात करोड	वेळ : स. 11.00 ते दु. 02.00			
द्वारे)	(रुपये बारा करोड	मिळकत धारक युनिट क्र. 305 ते	एकसष्ट लाख चाळीस हजार मात्र)	वा. (प्रत्येकी 5 मिनिटांच्या			
2) आशापुरा इन्टिमेट्स फॅशन	पंचेचाळीस लाख	308, 3रा मजला, पॅसिफिक	इअर: रू. 76,14,000/- (रूपये	अमर्याद विस्तारासह)			
लिमिटेड (समापक श्री. भावेश	एकोणसत्तर हजार	प्लाझा, प्लॉट क्र. 570,	शह्यात्तर लाख चौदा हजार मात्र)				
राठोड द्वारे)	अडुसष्ट मात्र)	मस्जिदगली, भवानी शंकर रोड	इअर जमा करण्यासाठी अंतिम				
3) दिनेश चानुभा सोढा	(19.03.2019	लगत, दादर (पश्चिम), मुंबई-	तारीख: 20/09/2021				
4) हर्षद हिरजी ठक्कर	रोजीस)	400 028.	मिळकत 2: राखीव किंमत: रू.				
(कर्ज खाता क्र.		मिळकत 2: मिळकत धारक युनिट	2,10,60,000/- (रूपये दोन करोड				
172926300000780)		क्र. 309, 3रा मजला, पॅसिफिक	दहा लाख साठ हजार मात्र)				
,		प्लाझा, प्लॉट क्र. 570,	इअर: रू. 21,06,000/- (रूपये				
		मस्जिदगली, भवानी शंकर रोड	एकवीस लाख सहा हजार मात्र)				
		लगत, दादर (पश्चिम), मुंबई-	इअर जमा करण्यासाठी अंतिम				

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड/तारण धनकोच्या वेबसाईट वेबसाईट www.fullertonindia.com मध्ये सही / - .प्राधिकत अधिकारी

दिनांक : 02.09.2021. ठिकाण : मंबई

CINELINE

सिनेलाईन इंडिया लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः कनाकिया फ्युचर सिटी, रेसिडेन्शीअल बिल्डिंग नं. २, सी.टी.एस. क्र. १०१, गाव तिरंदाझ, पवई, मुंबई-४०००७६.

महाराष्ट्र, भारत दूर.: ९१-२२-३५०२३६६६/३५०२३७७७ ईमेल: investor@cineline.co.in वेबसाईट: www.cineline.co.in सीआयएनः एल९२१४२एमएच२००२पीएलसी१३५९६४

शुध्दिपत्र

याद्वारे सचना देण्यांत येते की. शक्रवार, ०३ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११ वा. व्हावयाच्या कंपनीच्या १९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी दिनांक ०५ ऑगस्ट, २०२१ ची सूचना ('[']एजीएम सूचना'') ह्या शुध्दिपत्रासोबत (''शुध्दिपत्र'') वाचण्यात यावी. एजीएमच्या सूचनेच्या स्पष्टीकरणात्मक निवेदनाच्या परिच्छेद ६ मधील कोष्टकाच्या अनु. क्र. ४ मध्ये केलेल्या अंतिम लाभार्थी मालकांशी संबंधित

माहितीवरील स्पष्टीकरणाच्या मर्यादित उददेशाने हे शध्दिपत्र जारी केले आहे.

	men and a service of a service of the service of						
अनु. क्र.	प्रस्तावित वाट ग्राहींचे नाव	प अंतिम लाभार्थी मालकांचे नाव	इश्यु पूर्व समभाग	धारणा	जारी करणे प्रस्तावित असलेल्या वॉरंटसची संख्या/समभाग	इश्स्यु-नंतर इि (समभाग वाटप चे रुपांतर/विनि	आणि वॉरंटस
			समभाग संख्या	%		समभाग संख्या	%
ए							
8.	वृस्टी बेनेफी ट्रस्ट	ट विद्यमान ट्रस्टींचे नावः i. हिमांशु बाबुभाई कनाकीया iii. हिराल हिमांशु कनाकीया iiii. वृस्टी हिमांशु कनाकिया विद्यमान लाभार्थींचे नावः i. हिराल हिमांशु कनाकीया iii. वृस्टी हिमांशु कनाकीया ii. वृस्टी हिमांशु कनाकिया yोटेक्टरचे नावः काही नाही विद्यमान सेटलरचे नावः i. देवयानी आय. गांधी	निरंक	0%	३,६७,१३३	३,६७,१३३	१.१६%

१९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेला एक शुध्दिपत्र ज्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवली त्या सर्व भागधारकांना पाठवले आहे. सदर शुध्दिपत्र कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.cineline.co.in</u> वर स्टॉक एक्सचेंज वेबसाईट म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nsein-</u> <u>dia.com</u> वर अपलोड सुध्दा केले आहे.

सिनेलाईन इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशाने

श्री. रसेश कनाकीया कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक (डीआयएनः ०००१५८५७)

फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड

मंडळाच्या आदेशाद्वारे पी. बी. देशपांडे

शी संबंधित सीपी (सीएए) ७१/एमबी/ २०२१ कंपनी अधिनियम, २०१३ (१८ सन २०१३) च्या कलम २३० आणि २३२ च्या प्रकरणात आणि एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात आणि

विआन इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : साईशा बंगला क्र. १०/८७, म्हाडा, एसव्हीपी नगर, जानकी देवी स्कुल रोड,

वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई – ४०००५३, संपर्क : ०२२-६२२९ ९९९९, ईमेल : info@v-ind.com वेबसाईट : www.v-ind.com, सीआयएन क्र : एल५२१००एमएच१९८२पीएलसी२९१३०६

व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स

(ओएव्हीएम) मार्फत होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा

कंपनीच्या भागधारकांनी नोंद घ्यावी की, कंपनी ॲक्ट, २०१३ (ॲक्ट) एमसीए द्वारे जारी वर्ष २०२०-२०२१ मध्ये

विविध संदर्भित सर्वसामान्य सर्क्युलर्स १५ जानेवारी रोजीचे सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/

।।यआर/पी/२०२१/११ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स

च्या प्रयोज्य तरतुर्दींचे अनुपालनात कंपनीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही सभेच्या सूचनेत नमूद केलेले

कामकाज करण्यासाठी गुरुवार ३० सप्टेंबर, २०२१ रोजी द. १२.०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/इतर

वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ ची इलेक्ट्रॉनिक प्रत र्ह

कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे ई-मेल पत्ते नोंदविलेल्या सर्व भागधारकांना पाठविण्यात येईल. डिमटेरियलाईज्ड

स्वरुपात शेअर्स धारण केलेले आणि ज्याचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्या सभासदांना त्यांच्या डिपॉझिटरी

पार्टिसिपंटसमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांत नोंदविण्याची विनंती

३८ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ ही कंपनीची वेबसाईट www.v-ind.com, स्टॉक

एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुद्धा

भागधारकांना इलेक्टॉनिक मतदान पद्धतीमार्फत एजीएमच्या सचनेत नमद केलेल्या कामकाजावर रिमोटली किंवा एजीएम

दरम्यान त्यांचे मतदान करण्याची संधी आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या भागधारकांकरिता आणि

ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविले नाहीत त्या भागधारकांकरिता रिमोटली आणि एजीएम दरम्यान मतदान करण्याची पद्धत

भागधारकांना सूचनेत दिलेली आहे. तपशिल कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. भागधारकांना अस

ॲक्टच्या कलम ९१ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स च्या नियम ४२ अनुसरून बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ पासू-

गरुवार. ३० सप्टेंबर. २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) सभासदांचे नोंदवही आणि शेअर टान्स्फर बक बंद राहतील

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की वरील नमूद सर्क्युलर्सनुसार कंपनी भागधारकांना एजीएमची सूचना आणि वार्षिक

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर,

मंबर्ड खंडपीठ-१. मंबर्ड

(मुळ न्यायाधिकरण) कंपनी याचिका क्र. सीए (सीएए) १०५५/एमबी सन २०२०

विआन इंडस्ट्रिज लिमिटेड करित

संचालक (डीआयएन : ०७९७९१०३)

गणपती चौधरी

तपशिल प्राप्त करण्यासाठी www.v-ind.com, ला भेट देण्याची विनंती करण्यात येत आहे.

ऑडिओ व्हिज्यअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणार आहे.

एअर वर्क्स लिव्हरी सर्व्हिसेस प्रा. लि याचिकाकर्ता कंपनी १/ हस्तांतरक कंपनी

अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविणार नाही.

दिनांक : ३१ ऑगस्ट, २०२१

कंपनी अधिनियम, १९५६च्या तरतुर्दी अंतर्गत स्थापित कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय आहे येथे कार्यालय क्र. स्टिल्ट ७, तळमजला, तुलसी सीएचएस, जीबी इंदुलकर रोड, विले पार्ले (पूर्व), अंधेरी, मुंबई -४०० ०५७, महाराष्ट्र) च्या प्रकरणात.

एअर वर्क्स इंडिया (इंजिनिअरींग) प्रा. लि. याचिकाकर्ता कंपनी २/ हस्तांतरीती कंपनी (कंपनी अधिनियम, १९५६च्या तरतुदीं अंतर्गत स्थापित कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय आहे येथे मुंबई

आंतरराष्ट्रीय विमानतळ, गेट क्र. ८, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०० ०२९, महाराष्ट्र) च्या प्रकरणात.

याचिकेच्या सुनावणीची सूचना एअर वर्क्स लिव्हरी सर्व्हिसेस प्रा. लि. आणि एअर वर्क्स इंडिया (इंजिनिअरींग) प्रा. लि.च्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंजुरीकरिता कंपनी अधिनियम, २०९३ च्या कलम २३० ते २३२ च्या तरतुर्दीन्वये दि. १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी उपरोक्त नामित याचिकाकर्त्यांनी संयुक्त याचिका सादर केली होती आणि सदर याचिका सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (न्यायालय क्र. १), ४था मजला,

एमटीएनएल एक्सचेंज बिल्डिंग, जी.डी. सोमानी मेमोरीयल स्कुलजवळ, जी. डी. सोमानी मार्ग, कफ परेड, मुंबई-. ४०० ००५, महाराष्ट्र यांचेसमोर १५ जुलै, २०२० रोजी सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे. कोणीही संबंधित व्यक्ती सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोधात जाण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या सनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपवीं किमान दोन दिवस अगोदर पोहाचतील अशा बेताने खंडपीठाकडे ु आणि याचिकाकत्यांच्या वकीलांकडे त्याच्याद्वारे किंवा त्याच्या विकलांद्वारे सही केलेली त्याचे नाव आणि पत्त्यासह त्याच्या हेतुची सूचना पाठविणे आवश्यक आहे. जेथे तो वरील सदर याचिकेला विरोध करण्यासाठी इच्छुक असल्यास विरोधाची पार्श्वभूमी किंवा त्याच्या शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठवेल. याचिकेची प्रत कोणत्याही व्यक्तीला आवश्यक असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर निम्नस्वाक्षरीकारांद्वारे पुरविण्यात येईल.

> राजीव के. गोयल, वकील याचिकाकर्त्यां कंपन्यांकरिता समपदेशी ७८५, पॉकेट-ई, मयुर विहार -२, दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे/एनएच-९, दिली ११००९१ मोबाईल : ९३१२४ ०९३५४ ई-मेल : rajeev391@gmail.com, वेबसाईट : www.rgalegal.ir

दिनांकः १ सप्टेंबर, २०२१

नुसार, कंपनीची सभासद नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका सदर एजीएमच्या हेतू्करिता दिनांक : ०१.०९.२०२१

शुक्रवार, सप्टेंबर १७, २०२१ ते गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१ (दोन्ही दिवस मिळून) बंद राहील. तारीखः ०२.०९.२०२१

कंपनी सचिव

ठिकाण : नवी दिल्ली

श्री योहान कोंकरावाला ---- याचिकाकर्ता

अशी कोणतीही व्यक्ती, ज्यांच्या सदरील दिवंगत यांच्या वरील प्रमाणे नमूद केलेल्या मालमत्ताच्या

(डॉ. चंद्रशेखर एस बहकर) दिनांक : २ सप्टेंबर २०२१ ऍडिमनिस्ट्रेटर जनरल महाराष्ट्र राज्य, मुंबई स्थळ : मुंबई

🎧 SB भारतीय स्टेट बैंक State Bank of India

द्रध्वनी: ०२५२६-६५४८४८, २७१४२९

कब्जा सूचना

नेम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड

कमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना रण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी खाली ार्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक **कब्जा** नियमावलीच्या नियम ९ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३(४) अन्वये **३० ऑगस्ट, २०२१** रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी

स्थावर मिळकतीचे वर्णन म्लॅट क्र. १०२, सी विंग रेस्ड तळ मजला, साईदीप रेसिडेन्सी सर्वे क्र. २६०/२, शिवाजी नग

ठिकाण: वाडा स्टेट बँक ऑफ इंडिया

अनिल चेरियन हेड-लीगल व कंपनी सेक्रेटरी दिनांक : १ सप्टेंबर २०२१

युटिक एंटरप्राईजेस लिमिटेड

(पूर्वोक्त ज्ञात ॲपल फायनान्स लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालयः ८ अपीजय हाऊस, १३०, मुंबई समाचार मार्ग, मुंबई - ४०००२३

सीआयएन क्र. एल५२१००एमएच१९८५पीएलसी०३७७६७

दूरध्वनीः + ९१-२२-२२८८६१०० infoutique.in /www.utique.in

३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा,

पुस्तिका बंद आणि ई-मतदान माहितीची सूचना

(कंपनी) च्या सभासदांची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सामाईक स्थळ येथे सभासदांच्या प्रत्यक्ष

उपस्थितीशिवाय ३५ व्या एजीएममध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहाराकरिता दिनांक जानेवारी १५,

२०२२ रोजीच्या सिक्यरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) दारे निर्गमित सर्क्यलर क्र

सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२१/११ आणि कॉर्पोरेट कारभार मंत्रालय

द्वारे निर्गमित अनुक्रमे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०

२२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, ०२/२०२१, दिनांक ८ एप्रिल, २०२०, एप्रिल १३,

२०२०, मे ५, २०२०, जून १५, २०२०, सप्टेंबर २८, २०२०, डिसेंबर ३१, २०२०, जानेवारी १३,

२०२१ (एमसीए सर्क्युलर) सहवाचता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स)

रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि त्यान्वये लागु नियमावली आणि कंपनी अधिनियम,

२०१३ (अधिनियम)च्या लागू तरतुदीनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ

व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे गुरूवार, सप्टेंबर २३, २०२१ रोजी दु. २.०० वा. घेण्यात

कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम १८ सहवाचता

अधिनियमाच्या कलम १०१ च्या तरतुदी, लिस्टिंग रेग्युलेशनचा नियम ३६, सेबी सर्क्युलर्स आणि

एमसीए सर्क्युलर्सनुसार आणि साधारण सभेवर सेक्रेटरियल स्टॅंडर्ड (एसएस-२) प्रमाणे वित्तीय वर्ष

२०२०-२१ करिता ३५ व्या वार्षिक अहवालासह ३५ वी एजीएम सूचना कंपनी/डिपॉझिटर्र

पार्टिसिपंटस यांच्याकडे असणाऱ्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर ऑगस्ट ३१, २०२१ रोजी

पाठविण्यात आले आहे.सेबी सर्क्युलर्स आणि एमसीए सर्क्युलर्सद्वारे सभासदांना वार्षिक अहवाल

आणि ३५ व्या एजीएमच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत पाठविण्यात आली आहे. सभासदांना याद्वारे सूचित

करण्यात येते की, एजीएम सूचनेसह सदर वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.utique.in

. कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता

अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदी, लिस्टिंग रेग्युलेशनचा नियम ४४ आणि एसएस-२ नुसार,

कंपनी एजीएमच्या (रिमोट ई-मतदान) स्थळाव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीचा वापर करून

एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी ई-मतदान सुविधा त्यांच्या

प्रभासदांनो पुरविण्यास इच्छुक आहे. रिमोट ई-मतदानाद्वारे मत न दिलेल्या सभासदांना एजीएम

दरम्यान ई-मतदानाची सुविधादेखील कंपनी पुरवेल. एजीएमदरम्यान रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाची सेवा पुरविण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)द्वारे

शेवटची तारीख अर्थात गुरूवार, सप्टेंबर १६, २०२१ रोजी लाभप्रद मालक/सभासदांची नोंदणी

असणारे सभासद एजीएमद्रम्यान रिमोट ई–मतदान आणि ई–मतदानाची सेवा प्राप्त करण्यास हक्कदार

रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार, सप्टेंबर २०, २०२१ रोजी स. १०.०० वा. पासून सुरू होईल

आणि बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. सदर कालावधीदरम्यान

कंपनीचे सभासद त्यांचे मत एजीएम सूचनेत नमूद गोष्टींवर इलेक्ट्रॉनिकली देऊ शकतात. रिमोट ई-

मतदान हे बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वा. नंतर सीडीएसएलद्वार

सभासदांद्वारे एकदा मत ठरावावर देऊन झाल्यावर, त्यामध्ये कोणताही बदल करण्यास परवानगी नाही.

शेवटची तारीख अर्थात गुरूवार, सप्टेंबर १६, २०२१ रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या समभागातील

न्यांच्या भागाची समवाटणी करण्याचा हक्क सभासदांना मत देऊन राहतो. एजीएमदरम्यान रिमोट ई-

मतदान आणि ई-मतदानाची तपशिलवार माहिती एजीएम सूचनेच्या भागात नोट्स स्वरूपात देण्यात

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित असणारे आणि रिमोट ई-मतदानद्वारे ठरावावर त्यांचे

मत न देऊ शकणारे सभासदच केवळ ३५ व्या एजीएमदरम्यान ई-मतदान पद्धतीद्वारे त्यांचे मत देण्यास

पात्र असतील. रिमोट ई-मतदानद्वारे ज्या सभासदांनी आपले मत दिले आहे, ते एजीएममध्ये उपस्थित

राह् राहण्यास पात्र आहेत. तथापि, ते एजीएममध्ये मत देण्यास पात्र नाहीत. कंपनी/डिपॉझिटरीकडे

ज्यों सभासदांना ईमेल/मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नाही त्यांनी एजीएम सूचनेत विहीत करण्यात

आलेल्या कंपनी/डिपॉझिटरीकडे ईमेल/मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसेणाऱ्या भागधारकांची

-मतदानासंदर्भात कोणत्याही शंका अथवा अडचणी असल्यास, सभासदांनी फ्रिकेन्टली आस्क्ड

केश्नन्स (एफएक्यूज)' याचा संदर्भ घ्यावा आणि ई-मतदान कसे वापरावे यासाठी हेल्प सेक्शन अन्वये

www.evotingindia.com येथे उपलब्ध असणारे मॅन्युअली पाहावे अथवा सीडीएसएलचे

अधिकारीः श्री. नितीन कुंदर (०२२–२३०५८७३८) अथवा श्री. सुरज रमेश (०२२–२३०५८५४३)

अथवा श्री. राकेश दळवी (०२२- २३०५८५४२) यांना संपर्क साधावा अथवा helpdesk.evot-

याद्वारे हीदेखील सूचना देण्यात येते की, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली,

२०१४ च्या नियम १० सहवाचता अधिनियाच्या कलम ९१ आणि लिस्टिंग नियमावलीचा नियम ४२

आणि बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ www.bseindia.com यावरदेखील उपलब्ध आहे.

रटप्राईजेस लिमिटेड (पर्वोक्त जात अपल

India